

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेत नविन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम सुरु करणे तसेच विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अनुदानित संस्थेत नविन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्र. मान्यता-२०२१/(प्र.क्र.९२/२१)तांशि-५

मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२१

- संदर्भ :** १) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक १०/एनजीपी/ वि.अनु.पदवी संस्थेत नवीन पदविका/ २०२१/ ५०६, दि.०५.०७.२०२१.
- २) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक १०/एनजीपी/ अनु.पदवी संस्थेत नवीन पदविका/ २०२१/ ५०७, दि.०५.०७.२०२१.
- ३) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक १०/एनजीपी/ वि.अनु.पदवी संस्थेत नवीन पदविका/ २०२१/ ५३३, दि.१३.०७.२०२१.

प्रस्तावना :-

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून राज्यातील विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेत नविन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम सुरु करणे तसेच विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अनुदानित संस्थेत नविन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यास अनुसरून संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधिन क्र. १ व २ येथील पत्रान्वये त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

शासन निर्णय :-

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ व प्रपत्र-ब मध्ये नमूद संस्थांना अनुक्रमे विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेत नविन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम सुरु करणे तसेच विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अनुदानित संस्थेत नविन विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१. सदर मंजूरी कायम विना अनुदान तत्वावर राहिल.
२. प्रस्तुत बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद/ फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या तसेच दिनांक २१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल.
३. सदर अभ्यासक्रमासाठी संस्थेची प्रवेश क्षमता विवरणपत्रातील त्यांच्या नावासमोर नमूद केल्याप्रमाणे मर्यादित राहिल.

४. शासनाने विहित केलेल्या तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद/ फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस करारनामा करावा लागेल. तसेच संबंधित कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
५. सदर पदविका अभ्यासक्रमांसाठी संबंधित संस्थेने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची संलग्नता घेणे आवश्यक आहे.
६. नव्याने मान्यता देण्यात आलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थाप्रमुखांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची मान्यता घेणे बंधनकारक राहिल. सदर मान्यतेअभावी भविष्यात काही न्यायालयीन प्रकरणे उदभवल्यास याप्रकरणी संबंधित संस्था पूर्णपणे जबाबदार राहतील. तसे हमीपत्र संबंधित संस्थाप्रमुखांनी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतरच सदर संस्थांना अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संचालनालयाने संमती द्यावयाची आहे.
७. संबंधित संस्थेने संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे आवश्यक ते प्रक्रिया शुल्क व संचीत ठेव संयुक्त खात्यात भरून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.
८. सदर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमानुसार /पद्धतीनुसार करण्यात येतील.
९. शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थांनी आकारल्यास त्या संस्थांवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) अॅक्ट, १९८७ अनुसार कारवाई करण्यात येईल.
१०. संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यास पूर्णवेळ शिक्षकवृंद व इतर तांत्रिक कर्मचारी शासन नियमाप्रमाणे नियुक्त करावेत. त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते देण्यात यावेत. तसेच शिक्षकवृंद व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते इत्यादीबाबत तसेच विद्यार्थ्यांकडून शासनाकडे तक्रारी आल्यास संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.
११. संस्थेतील ग्रंथालयास आवश्यक ती पुस्तके, नियतकालिके अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मानकानुसार खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाचनालयाचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा (उदा. प्रयोगशाळा, वाचनालय, वर्गखोल्या इ.) करणे आवश्यक आहे.
१२. सदर संस्था, संचालक, तंत्रशिक्षण यांच्या नियंत्रणाखाली राहिल व संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, वांद्रे, मुंबई यांच्याकडून घेतल्या जातील.
१३. रॅगिंग संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग अॅक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक राहिल.
१४. याशिवाय संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व संबंधित विद्यापीठ यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती लागू राहतील.

१५. ज्या संस्थांनी संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शासनाने विहित केलेले नोंदणी शुल्क अदा केलेले नाही, त्या संस्थांकडून संचालकांनी अंतीम मान्यता देण्यापूर्वी ते वसूल करावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९०११५१८५०३४०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मनाली सामंत)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई
३. सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
४. सर्व संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
५. संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव, (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
६. अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली - ११० ००१.
७. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, कम्बाइन्ड कारुन्सिल्स बिल्डिंग, कोटला रोड, एजवान-इ-गालिब मार्ग, नवी दिल्ली-११० ००२.
८. सहायक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण भाग), नवी दिल्ली.
९. विभागीय अधिकारी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, पश्चिम विभागीय कार्यालय, इंडस्ट्रियल इन्शुरन्स बिल्डींग, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई
१०. निवड नस्ती/तांशि-५.

शासन निर्णय क्र.मान्यता-2021/(प्र.क्र.92/21)/तांशि-5, दि. 01 सप्टेंबर, 2021 सोबतचे

प्रपत्र-अ

List of D. Pharmacy Courses in B. Pharmacy (Un-Aided) Institute, Approved by PCI from A.Y. 2021-22

SR. No.	DTE Code	PCI Code	Institute Name	Institute Status (Aided/Un-Aided)	Institute Autonomy Status	Institute Minority Status	District Name	Region Name	Program Name	Affiliating Board/ University Name	Course Name	Course Status	Intake Approved by PCI A.Y.2020-21	Intake Approved by PCI A.Y.2021-22	Remark
1	1282	PCI-1176	Laddhad College of Pharmacy, Yelgaon, Buldhana	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Buldhana	Amravati	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
2	2152	PCI-2049	Shivlingeshwar College of Pharmacy, Almala, Dist. Latur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Latur	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
3	2154	PCI-2120	Shri. Dhaneshwari Manav Vikas Mandal's Dr. Vedprakash Patil Pharmacy, College, Gevrai, Aurangabad	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Aurangabad	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
4	2158	PCI-1726	Ramchandra Sanskritik Krida Mandal's R.D. Bhakt College of Pharmacy, Jalna	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Jalna	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
5	2253	PCI-324	Channabasweshwar Pharmacy College (Degree), Latur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Latur	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
6	2554	PCI-1350	Mauli College of Pharmacy(B.Pharm), Tondar, Udgir	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Latur	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
7	2563	PCI-2754	Shri Sai Janvikas Pratisthan's R.P. College of Pharmacy, Osmanabad	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Osmanabad	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
8	2588	PCI-3185	Shri Sai College of Pharmacy, Khadala, Vijapur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Aurangabad	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
9	2591	PCI-3060	DNYANSADHANA COLLEGE OF PHARMACY, DHARMAPURI PATI, PARBHANI	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Parbhani	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute

शासन निर्णय क्र.मान्यता-2021/(प्र.क्र.92/21)/तांशि-5, दि. 01 सप्टेंबर, 2021 सोबतचे

प्रपत्र-अ

List of D. Pharmacy Courses in B. Pharmacy (Un-Aided) Institute, Approved by PCI from A.Y. 2021-22

SR. No.	DTE Code	PCI Code	Institute Name	Institute Status (Aided/Un-Aided)	Institute Autonomy Status	Institute Minority Status	District Name	Region Name	Program Name	Affiliating Board/ University Name	Course Name	Course Status	Intake Approved by PCI A.Y.2020-21	Intake Approved by PCI A.Y.2021-22	Remark
10	2601	PCI-2997	Raosaheb Patil Danve College Of Pharmacy, Badnapur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Jalna	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
11	3490	PCI-2549	VP College of Pharmacy, Madkhol, Sawantwadi	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Sindhudurg	Mumbai	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
12	3493	PCI-3348	Shri Angarsiddha Shikshan Prasarak Mandal's ASPM College of Pharmacy, Sangulwadi	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Sindhudurg	Mumbai	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
13	3504	PCI-4548	Raigad College Of Pharmacy, Mohopre	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Raigad	Mumbai	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
14	4209	PCI-2084	Late Meghraj Ojha Smriti Shikshan Sanstha's, Shree Sainath College of Pharmacy, Nagpur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Nagpur	Nagpur	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
15	5186	PCI-1652	R. C. Patel Institute of Pharmaceutical Education and Research, Shirpur	Un-Aided	Non-Autonomous	Linguistic Minority - Gujarathi	Dhule	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
16	5192	PCI-2137	SNJB's Shriman Sureshdada Jain College of Pharmacy, Neminagar, Chandwad, Nashik	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Jain	Nashik	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
17	5204	PCI-665	Nagaon Education Society Gangamai College of Pharmacy, Nagaon, Dhule	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Dhule	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
18	5207	PCI-1366	MET's, Institute of Pharmacy, Bhujbal Knowledge City, Metleague Colleges, Adgaon, Nashik	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Nashik	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute

शासन निर्णय क्र.मान्यता-2021/(प्र.क्र.92/21)/तांशि-5, दि. 01 सप्टेंबर, 2021 सोबतचे

प्रपत्र-अ

List of D. Pharmacy Courses in B. Pharmacy (Un-Aided) Institute, Approved by PCI from A.Y. 2021-22

SR. No.	DTE Code	PCI Code	Institute Name	Institute Status (Aided/Un-Aided)	Institute Autonomy Status	Institute Minority Status	District Name	Region Name	Program Name	Affiliating Board/ University Name	Course Name	Course Status	Intake Approved by PCI A.Y.2020-21	Intake Approved by PCI A.Y.2021-22	Remark
19	5303	PCI-851	Hon. Shri. Babanrao Pachpute Vichardhara Trust, Group of Institutions (Integrated Campus)- Parikrama, Kashti Shrigondha,	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Ahmadnagar	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
20	5450	PCI-2742	K. K. Wagh College of Pharmacy, Nashik	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Nashik	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
21	5459	PCI-3121	SHRI GULABRAO DEOKAR COLLEGE OF PHARMACY,SHIRSOLY ROAD, JALGAON	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Jalgaon	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
22	5473	PCI-2993	Dr Uttamrao Mahajan College Of B Pharmacy Chalisgaon	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Jalgaon	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
23	6256	PCI-247	Bharati Vidyapeeth's College of Pharmacy, Kolhapur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Kolhapur	Pune	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
24	6359	PCI-70	Alard Charitable Trust's Alard College of Pharmacy, Marunje, Hinjewadi, Pune	Un-Aided	Non-Autonomous	Linguistic Minority - Hindi	Pune	Pune	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
25	6397	PCI-2181	Shri. Vitthal Edu. & Research's College of Pharmacy, Gopalpur, Pandharpur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Solapur	Pune	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
26	6616	PCI-1890	Sant Gajanan Maharaj College of Pharmacy, Gadhinglaj	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Kolhapur	Pune	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing B.Pharmacy Institute
27	2561	PCI-2908	Rajesh Bhaiyya Tope College of B Pharmacy, Nipani, Aurangabad	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	Aurangabad	Aurangabad	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60	D.Pharmacy course in existing M.Pharmacy Institute

शासन निर्णय क्र. मान्यता-2021/(प्र.क्र.92/21)/ तांशि-5, दि. 01 सप्टेंबर, 2021 सोबतचे
प्रपत्र-ब

List of D. Pharmacy Courses in B. Pharmacy Institute, Approved by PCI from A.Y. 2021-22

SR. No.	DTE Code	PCI Code	Institute Name	Institute Status (Aided/Un-Aided)	Institute Autonomy Status	Institute Minority Status	District Name	Region Name	Program Name	Affiliating Board/ University Name	Course Name	Course Status	Intake Approved by PCI A.Y.2020-21	Intake Approved by PCI A.Y.2021-22
1	5005	PCI-1404	NDMVP Samaj's College of Pharmacy, Nashik	Aided	Non-Autonomous	Non-Minority	Nashik	Nashik	Post H.S.C. Diploma in Pharmacy (D. Pharm.)	Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	Pharmacy	Un-aided	0	60